

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या (एमएसपीसी) फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीराला कोल्हापूर व इतर जिल्हातून ३०० हून अधिक विद्यार्थी व फार्मासिस्ट बांधवांनी सहभाग नोंदवला. शिबीरालाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, शिबीरालाचे मुख्य समन्वयक प्रा. श्री. एफ. ए. तांबोळी व एमएसपीसी चे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते धन्वंतरी पूजन करून झाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांनी सर्व उपस्थितांना फार्मासिस्ट रजिस्ट्रेशनचे महत्व पटवून दिले. फार्मसी ऍक्ट १९४८ नुसार फार्मासिस्ट म्हणून काम करणेसाठी सदरचे पंजीकरण गरजेचे असून वेळोवेळी त्याचे नुतनीकरण करणेही तितकेच महत्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद, मुंबई वेळोवेळी राज्यात विविध ठिकाणी फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन कॅम्पचे आयोजन करून मुंबई पासून दूर ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, फार्मासिस्ट बांधवांच्या अधिकृत पंजीकरण व तत्सम कामास मदत करतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीने अशा शिबीरालाचे आयोजन करून कोल्हापूर व आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनिंचा मुंबई कार्यालयात जावयाचा त्रास कमी करून फार्मासिस्टना अधिकृत पंजीकरण करून घेण्यास प्रोस्ताहित केले आहे असे त्यांनी नमूद केले.

या शिबीरालाठी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद, मुंबई चे श्री. सचिन ब्राम्हणकर, श्री. लक्ष्मण गावडे, श्री. सुनील रेडकर, श्री. आशिष लाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. या शिबीराला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया कडून मान्यताप्राप्त संस्थांमधून उत्तीर्ण झालेले फार्मसी पदविका (डी. फार्मसी), फार्मसी पदवी (बी. फार्मसी) व फार्मसी पदवीत्तर (एम. फार्मसी) विद्यार्थ्यांचे पंजीकरण, दुय्यम पंजीकरण दाखला, नावांत बदल, नवीन फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रोफाईल (पीपीपी), अतिरिक्त शैक्षणिक अर्हता नोंद आदी कामे करण्यात आली.

कार्यक्रमचे सूत्रसंचालन कु. सदफ मुत्तवल्ली व कु. मृणाली मन्नुकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिबीरालाचे मुख्य समन्वयक प्रा. श्री. एफ. ए. तांबोळी यांनी केले. शिबीरालाच्या यशस्वी नियोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.